

राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये तसेच ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील इतर कार्यालयांमध्ये GST TDS, Income Tax वरील TDS/TCS तसेच Labour Cess, रॉयल्टी आणि इन्श्युरन्स इत्यादी प्रकारच्या वजावटी यांचा भरणा/ रिटर्न्स भरण्यासाठी एजन्सीची निवड करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक : संकीर्ण-२४२०/प्र.क्र.१९/आपले सरकार कक्ष

बांधकाम भवन, २५, मझबान पथ.

फोर्ट, मुंबई-४००००९

दिनांक: २९ जुलै, २०२१

वाचा : १. समक्रमांकीत दिनांक १० मार्च, २०२१ चा शासन निर्णय.

२. समक्रमांकीत दिनांक १ जुलै, २०२१ चे शुद्धीपत्रक.

शासन शुद्धीपत्रक :

समक्रमांकीत दिनांक १ जुलै, २०२१ चे शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येऊन पुढीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.

१. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२४२०/प्र.क्र.१९/आपले सरकार कक्ष, दिनांक १० मार्च, २०२१ चा परिच्छेद -५ पुढीलप्रमाणे वाचावा.

परिच्छेद-५ “ परिच्छेद-२ मधील कामे करण्यासाठी जयोस्तूते मॅनेजमेन्ट प्रा.लि. पुणे यांचेसोबत शासनस्तरावर स्वतंत्र करारनामा करण्यात येईल. सध्या ग्रामपंचायतीनी इतर सेवापुरवठादारासोबत या कामासाठी केलेले करार दि.३०/०६/२०२१ पर्यंत संपुष्टात आणावेत जेणेकरून सदर कामाची पूर्ण राज्यभर एकसुत्रता राहिल व शासनाला सुध्दा एकाच एजन्सीकडून माहिती घेणे सुलभ राहिल. त्यानंतर जयोस्तूते मॅनेजमेन्ट प्रा.लि. पुणे यांचेकडे सोपविलेल्या कामानुसार कार्यवाही करावी. पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, महाराष्ट्र राज्य पुणे

यांना जयोस्तूते मॅनेजमेन्ट प्रा.लि. पुणे या संस्थेकडून काम करून घेणे बंधनकारक नसून ऐच्छिक राहिल.”

२. ग्रामपंचायतींना जयोस्तूते मॅनेजमेंट प्रायव्हेट लि. या संस्थेकडून दि.१/७/२०२१ पासून काम करून घेणे बंधनकारक राहिल.

३. **ग्रामविकास विभाग** शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२४२०/प्र.क्र.१९ /आपले सरकार कक्ष, दिनांक १० मार्च, २०२१ च्या परिच्छेद -२ मध्ये अ.क्र.२१ पुढीलप्रमाणे समाविष्ट करण्यात येत आहे.

अ.क्र.२१) ग्रामपंचायतींच्या वीज देयकांचे व्यवस्थापन व संनियंत्रण करणे

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०७२९१५२४१७०९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रविण जैन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
४. मा. सभापती विधान परिषद यांचे खाजगी सचिव
५. मा. अध्यक्ष विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन मुंबई
६. मा. विरोधी पक्ष नेते विधान परिषद/ विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन मुंबई
७. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन मुंबई
८. शासनाचे मुख्य सचिव
९. प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन मुंबई
१०. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
११. मंत्रालयीन सर्व विभाग
१२. सर्व विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य
१३. सर्व जिल्हाधिकारी

१४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१५. सर्व उप सचिव ,ग्राम विकास विभाग,बांधकाम भवन,मुंबई,
१६. उप सचिव (वित्त-२/४), ग्राम विकास विभाग,बांधकाम भवन,मुंबई
१७. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ग्रामिण जीवनोन्नती अभियान, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई
१८. राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे
१९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई/नागपुर
२०. महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई/नागपुर
२१. निवासी लेखा परीक्षा अधिकारी.
२२. गट विकास अधिकारी,पंचायत समिती (सर्व)
२३. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत (सर्व)
२४. सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई.
२५. जयोस्तूते मॅनेजमेन्ट प्रा.लि. पुणे.
२६. प्रकल्प व्यवस्थापक, सीएससी ई- गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. दिल्ली.
२७. निवडनस्ती (आपले सरकार कक्ष)

प्रत माहितीसाठी,

१. मा.मंत्री (ग्रामविकास), यांचे खाजगी सचिव
२. मा.राज्यमंत्री (ग्रामविकास), यांचे खाजगी सचिव
३. मा.अपर मुख्य सचिव (ग्रामविकास विभाग) यांचे स्वीय सहायक